

६३
१९/१२/२०२१

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे



(गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन)

चौथा मजला, काकडे बीज आयकॉन, पुणेविद्यापीठ रोड, अशोक नगर ई-स्क्यूअर पालक,
ठिवाजीनगर, पुणे ४११००५.

दूरध्वनी क्रमांक : ०२०-२५६३०२३४/३६ फैक्स : ०२०-२५६३०२३५

ई-मेल : srapune@yahoo.in वेबसाइट : www.srapune.gov.in



वाचा :

- झोपुप्रा विशेष नियमावली २०१४ नियम क्र. एस.आर.४(५) अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस दि. १७/१/२०१९ रोजीची मान्यता.
- मुळ बांधकाम परवानगी संमतीपत्र क्र ४१० दि. ०३/०४/२०१८.
- झोपुप्रा विशेष नियमावली २०१४ नियम क्र. एस.आर.४(५) अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस दि. १७/१/२०१९ रोजीची सुधारित मान्यता.
- वास्तुविशारद यांचा दि. ०७/१२/२०२० रोजीचा सुधारित बांधकाम परवानगी मागणीचा प्रस्ताव.
- दि. १४/०१/२०२१ रोजीची मान्य कार्यालयीन टिप्पणी.

(सुधारित) बांधकाम परवानगी (CC)

सि.स.नं.४४२ नाना पेठ, पुणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे विकसक मे. ए.आ.ए कन्स्ट्रक्शन्स व वारतुविशारद प्राईड डिझायनर्स यांना सदर योजनेचे बांधकाम चालू करणेकरिता दाखला (प्रथम बांधकाम परवानगी) संदर्भ क्र. २ अन्वये देण्यात आलेला आहे.

उपरोक्त वाचामधील अ.क्र. १ अन्वये मा. मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (पुणे व पिंपरी चिंचवड) यांचेकडून प्रस्तुत योजनेसाठी एस.आर. ४(५) अन्वये सुधारित प्रशासकीय मान्यता देणेत आली असुन त्याअनुंषंगाने संदर्भ क्र. २ अन्वये सुधारित बांधकाम परवानगी देणेत आलेली आहे.

आता संदर्भित क्र. ५ अन्वये सुधारित बांधकाम परवानगी मध्ये बदल दर्शवून परवानगी अपेक्षिण्यात आलेली आहे. संदर्भित क्र. ३ अन्वये मान्य योजनेच्या अनुषंगाने, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, सन १९६६ चे कलम ४४ व ४५, तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, सन १९४९ चे कलम २५३ व २५४ तसेच महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ इ. चे तरतुदीनुसार (तसेच प्रकरणी असलेली पूर्व मंजूर नकाशांची बांधिलकी विचारात घेता) व खालील तक्त्यात नमूद केलेनुसार आणि सोबतचे बांधकाम नकाशा संचामध्ये दर्शविलेनुसार तसेच खालील तक्त्यानंतरचे अटी व शर्तीसह, प्रकरणी सुधारित बांधकाम परवानगी देणेत येत आहे.

i) "A" वर्ग (विक्री घटक)

मजला	Sale			
	b/u क्षेत्र (चौ.मी.)		Tenements	
	Comm.	Resi.	Comm.	Resi.
Lower Ground Floor	-----	१५.१५ चौ.मी.	--	०९
Upper Ground Floor	८५.८६ चौ.मी.	५२.९३ चौ.मी.	०२	०५
स्टील मजला	-----	४५.८४ चौ.मी.	--	०२
१ ला	-----	११२.५६ चौ.मी.	--	०४
२ रा	-----	११२.५६ चौ.मी.	--	०४
३ रा	-----	११२.५६ चौ.मी.	--	०४
४ था	-----	११२.५६ चौ.मी.	--	०४
५ वा	-----	११२.५६ चौ.मी.	--	०४
६ वा	-----	११२.५६ चौ.मी.	--	०४
७ वा	-----	११२.५६ चौ.मी.	--	०४
८ वा	-----	८२.१९ चौ.मी.	--	०३
९ वा	-----	११२.५६ चौ.मी.	--	०४
१० वा	-----	११२.५६ चौ.मी.	--	०४
११ वा	-----	११२.५६ चौ.मी.	--	०४
एकूण	८५.८६ चौ.मी.	१३२२.५१	०२	५१
	१४०८.३७ चौ.मी.		५३	

ii) "B" विंग (पुनर्वसन + विक्री घटक) (Composite)

मजला	Rehab			
	b/u क्षेत्र (चौ.मी.)		Tenements	
	Comm.	Resi.	Comm.	Resi.
Lower Ground Floor	४०.२८ चौ.मी.	----	०३	--
Upper Ground Floor	३६.७७ चौ.मी.	----	०३	--
स्टील मजला	-----	६९.५७ चौ.मी.	--	०३
१ ला	-----	११५.४१ चौ.मी.	--	०५
२ रा	-----	११५.४१ चौ.मी.	--	०५
३ रा	-----	११५.४१ चौ.मी.	--	०५
४ था	-----	११५.४१ चौ.मी.	--	०५
५ वा	-----	११५.४१ चौ.मी.	--	०५
६ वा	-----	११५.४१ चौ.मी.	--	०५



੭ ਵਾ	-----	੧੧੫.੪੯ ਚੌ.ਮੀ.	--	੦੫
੮ ਵਾ	-----	੧੧੫.੪੯ ਚੌ.ਮੀ.	--	੦੫
ਏਕੂਣ	੭੭੭.੦੫ ਚੌ.ਮੀ.	੧੧੨.੮੫ ਚੌ.ਮੀ.	੦੬	੪੩
	੧੦੬੧.੧੦ ਚੌ.ਮੀ.		੪੯	

- १) एकूण प्रस्तावित विक्री घटक बांधकाम क्षेत्र विंग A = १४०८.३७ चौ.मी.

२) एकूण प्रस्तावित पुनर्वसन घटक बांधकाम क्षेत्र विंग B = ९०६९.९० चौ.मी.

३) एकूण प्रस्तावित पुनर्वसन घटक+विक्री घटक बांधकाम क्षेत्र (१+२) = २४७८.२७ चौ.मी.

४) एकूण अनुज्ञेय बाल्कनी क्षेत्र (२४७८.२७ x १५%) = ३७९.७४ चौ.मी.

५) एकूण बाल्कनी क्षेत्र (excess) (५७२.५१ - ३७९.७४) = २००.७७ चौ.मी.

६) एकूण प्रस्तावित बांधकाम क्षेत्र (१+२+५) = २६७९.०४ चौ.मी. < २६८२.४० चौ.मी.

अटी/शर्ती



१. प्रकरणी यापूर्वी दिलेल्या सर्व बांधकाम परवानग्या रद्द समजेत याव्यात. तसेच सदर बांधकाम परवानगीची मुदत म.प्रा.व.न.र. अधि. १९६६ च्या कलम ४८ नुसार लागू राहील.
 २. विषयांकित जमिनीचे मालकी हक्काबाबत व इतर कोणत्याही हक्काबाबत, वहिवाटीबाबत, चर्तुःसिमेबाबत, वाद-विवाद न्यायालयीन तंटा निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी विकसक जबाबदार राहील.
 ३. योजनेतील भूखंडाच्या हड्डीनुसार किमान १.५ मी उंचीची सिमाभिंत आवश्यक त्या रस्ता वक्रीकरणानुसार (Road curvature) बांधणे बंधनकारक आहे. ज्या भूखंडावर नवीन इमारत बांधण्यात येणार आहे त्या इमारतीचे भोगवटापत्र मागण्यापूर्वी प्रत्येक विकसकाने इमारतीसमोर सिमाभिंतीच्या (कंपाऊंड वॉल) आत वृक्ष संवर्धन कायदा १९७५ च्या तरतुदीनुसार झाडे लावून ती व्यवस्थीत वाढविण्याच्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था व खबरदारी घ्यावी. रस्त्यावरील झाडांना जरुर ते संरक्षण कुंपण अर्जदाराने करावायचे आहे. तसेच योजना क्षेत्रातील झाडे बांधकामासाठी तोडणे आवश्यक झाल्यास योग्य त्या प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील.
 ४. कामगारांच्या सोयीसाठी जागेवर किमान पुरेशा तात्पुरत्या रचरुपाच्या स्वच्छता गृहाची सोय करणेची, तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक व्यवस्था करणेची जबाबदारी विकसकाची राहील. इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनीयमन व सेवाशर्ती) अधिनियम १९९६ व त्याअंतर्गत अधिनियमाचे तसेच नियमाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.
 ५. सदर प्रकरणी मान्य ले-आऊट नकाशा / बांधकाम नकाशा वरील दर्शविलेल्या दुरुस्त्या / अटी / शर्ती बंधनकारक राहील.
 ६. महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियम १९७१ (Slum Act १९७१) व झो.पु.प्रा. पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रासाठी लागू नियमावली, तसेच शासनाकडून घेळोवेळी प्राप्त निर्देशानुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहील. यापुढे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा. यांचे मान्यतेने अटी घालण्याचे अधिकार झो.पु.प्रा. कार्यालयास

राहतील. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने वेळोवेळी निर्गमित केलेले परिपत्रक / आदेश विकसकावर बंधनकारक राहतील.

७. पर्यावरण अधिनियम अथवा त्यासंबंधित कायद्याचे अनुषंगाने आवश्यक ती नियमानुसार पुर्ता करणे विकसकावर बंधनकारक राहील. तसेच इको हॉर्सिंग बाबत सर्व अटी बंधनकारक राहतील.
८. या बांधकामासाठी Rain Water Harvesting करून पावसाचे पाणी साठविणे व ते पुनर्वापर करणे बंधनकारक राहील. सांडपाणी प्रक्रिया Recycling करणे आवश्यक आहे.
९. सांडपाणी विल्हेवाट (sewage treatment) पद्धतीचा अवलंब करणे बंधनकारक राहील.
१०. घन कचरा व्यवस्थापन Solid waste विल्हेवाटीसाठी ओला कचरा/सुका कचरा याचे नियोजन/ वर्गीकरण जमिन पातळीवर करणे बंधनकारक राहील.
११. Solar water heating system ची व्यवस्था करण्यात यावी.
१२. बांधकाम साहित्यात पर्यावरण पूरक Environment friendly साहित्य जसे प्रमाणित विटा इ. वापर करणे बंधनकारक राहील.
१३. बांधकाम परवानगीसाठी सादर केलेली कागदपत्रे चुकीची अथवा दिशाभूल करणारी असल्याचे आढळून आल्यास दिलेली बांधकाम परवानगी आपोआप रद्द होईल. बांधकाम नकाशातील सर्व आकडेमोड यामध्ये तफावत / दुरुस्त्या अगर चूक याची संपूर्ण जबाबदारी ही विकसक व वास्तुविशारद यांची राहील.
१४. चलन क्र. ०९६० दि. १५/०९/२०२१ अन्वये विकसक यांनी सदर सुधारित बांधकाम परवानगी अनुषंगाने शुल्क रक्कम रु. ५०,०००/- चा भरणा केल्याचे सादर केलेल्या चलना वरून निर्दर्शनास येत आहे, तथापि प्रस्तुत बांधकाम परवानगीचे अनुषंगाने विविध देय शुल्कांच्या परिगणनेमध्ये तफावत आढळून आल्यास फरकाची रक्कम त्वारीत भरणे विकसकावर बंधनकारक राहील. तसेच विविध शुल्काबाबत शासनाकडून / प्राधिकरणाकडून वेळोवेळी होणारे बदल बंधनकारक राहतील.
१५. नकाशात दाखविलेल्या नियोजनामध्ये पूर्व परवानगीशिवाय कोणतेही बदल करू नये. तसेच इमारती बांधकाम करतानाची देखरेख (Supervision) हे सुशिक्षित तज्ज अभियंत्यामार्फत करणेची व गुणवत्ता नियंत्रण (Quality Control) ची जबाबदारी संपूर्णपणे विकसक/ वास्तुविशारद यांची राहील.
१६. प्रस्तुत बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर परवानाधारक / भूखंडधारक यांनी जागेवर खालील प्रमाणे माहिती दर्शविणारा फलक लावावा.
- अ. भूखंडधाराकाचे / परवानाधारकाचे (विकसक / वास्तु विशारद) नाव व पत्ता.
- ब. भूखंड क्रमांक त्याच्या हदी व सभोवतालवी माहिती नमुद करणे.
- क. बांधकाम आरंभ प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक
- ड. एकूण मंजूर बांधकाम क्षेत्र / मजले.
१७. विक्री घटक इमारतीमधील बाल्कनी बांधकाम क्षेत्र तसेच Refuge area क्षेत्र बंद करणे अनुज्ञेय नाही त्या कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्यात.



१८. वेसमेंटचा वापर Not for habitation purpose व केवळ परवानगी प्राप्त वाहनतळासाठी अनुज्ञेय आहे. सदरहू वेसमेंट वापरण्यावाबत उल्लेख फलकावर ठळक अक्षरात नमूद करण्यात यावा. त्याचे रहिवासी / व्यापारी वापरास प्रतिबंध राहील. वेसमेंटसाठी पुरेशा प्रमाणात वायु विजनाची सोय नैसर्गिकरित्या अथवा मेक्निकल पद्धतीने करणे बंधनकारक राहील. तसेच इमारतीमधील प्रस्तावित रॅम्पचा रळोप किमान १:१० इतका असणे आवश्यक राहील.
१९. आपत्कालीन व्यवरथापन अधिनियमातील तरतुदीनुसार प्रस्तावित बांधकाम हे भूकंप विरोधक (Earthquake Resistant) पद्धतीने होईल, याची संपूर्ण जबाबदारी ही विकसक / वास्तुविशारद यांची राहील. याबाबत Structural Designer यांचे प्रमाणपत्र हे जोते तपासणी पूर्वी सादर करण्यात यावे.
२०. फायर एस्केप जिना (safety stop door सह) वाहेरील वाजूस उघडेल याची दक्षता घेण्यात यावी. तसेच इमारतीमधील प्रस्तावित लॉफ्टची उंची (Head room) १५५ मीटरचे मर्यादेत तसेच क्षेत्र ३३% / ५०% मर्यादेत ठेवण्यात यावे.
२१. विक्री घटक इमारतीसाठी स्थावर संपदा अधिनियम २०१६ (RERA ACT) च्या बंधनकारक आहेत.
२२. योजनेच्या रेखांकनातील रस्ते, खुली जागा (DCPR मधील तरतुदीनुसार), सार्वजनिक वापराचे वाहनतळ सर्व रहिवाशांसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.
२३. म.वि.यो. तील रस्तारूंदी क्षेत्र, आरक्षणांतर्गत क्षेत्र पुणे म.न.पा.कडे त्वरीत हस्तांतरीत करण्यात यावे. याशिवाय टप्पेनिहाय टिडीआर आणि भोगवटा पत्र अनुज्ञेय होणार नाही.
२४. योजनेमध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी (physically disable persons) आवश्यक त्या सोयी सुविधा बांधकामामध्ये उपलब्ध करून देण्याची सर्वस्वी जबाबदारी विकसकाची राहील.
२५. सदरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र झोपडीधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना/नोंदणी ३० दिवसांमध्ये करण्यात यावी.
२६. सिमाभिंत / संरक्षक / प्रतिधारक भिंत ही तज्ज आर.सी.सी सल्लागाराकडून प्रचलित भारतीय मानक आय.एस.४५६-२०००, आय.एस.१४४४८-१९९८ व अनुषंगिक इतर मानांकामधील तरतुदीनुसार डिझाईन करून घेवून भारत राष्ट्रीय भवन निर्माण संहिता (नेशनल विल्डिंग कोड) मधील तरतुदीनुसार तज्ज सल्लागाराचे देखरेखीखाली करण्यात याव्यात. सिमाभिंत आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर मध्ये व संरक्षक / प्रतिधारक भिंत ही आर.सी.सी. मध्येच इमारत विकसनाचे कोणतेही काम करण्यापूर्वी बांधण्यात याव्यात. तसेच लगतच्या बांधकाम / विकसनाचा विचार करून सदर मिळकतीचे तळघराचे कामाचे स्ट्रक्चरल कन्सलटंट कडून डिझाईन ड्रॉइंग घेवून काम करण्यात यावे.
२७. योजनेतील प्रत्येक इमारतीच्या बाहेरील बाजूचा (सामासिक अंतरामधील) एक मी. रुंदीचा समांतर भाग paved असणे बंधकनकारक राहिल.
२८. प्रस्तुत प्रकरणी इमारतीची बहुमजली उंची विचारात घेता Aviation Authority अथवा Survey Of India कडील ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहील.
२९. विषयांकित योजनेतील एक पुनर्वसन रहिवासी गाळा Sample Flat म्हणुन पाहणीसाठी, आर.सी.सी. व वीट बांधकाम पुर्णत्वापोटीचा टी.डी.आर. मागणीपूर्वी पूर्ण करणे विकसकावर बंधनकारक राहील.



३०. सदरची झोपडपट्टी पुनर्वसन योजना एकुण पुर्ण सदनिका संख्येनुसार मुळ बांधकाम परवानगी दिनांकापासुन ३० महिने इतक्या कालावधीमध्ये पूर्ण करणे बंधनकारक राहील.
३१. कोहीड -९९ पार्श्वभूमीवर शासन मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्यक्ष बांधकामाबाबत कार्यवाही करणे बंधनकारक राहील.

वरीलप्रमाणे कोणत्याही अटी / शर्तीचा भंग झाल्याचे आढळल्यास प्रस्तुतची बांधकाम परवानगी रद्दवातल ठरविण्यात येऊन विकसक / वास्तुविशारद यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

अ. प्रकल्पांची गुणवत्ता तपासणी

सदर प्रकल्पाचे बांधकाम झो.पु.प्रा.ने निश्चित केलेल्या मानकाप्रमाणे (कार्यालयीन परिपत्रक क्र. १३१, दि. १३/२/२०१४) (कार्यालयीन परिपत्रक क्र. १३१ दि. १३/२/२०१४) विहीत मुदतीत पुर्ण करणे विकसकावर बंधनकारक राहील. तसेच प्रकल्पाचे स्ट्रक्चरल रडबिलिटी बांधकामात वापरण्यात येणा-या मालाची गुणवत्ता तसेच बांधकामाचा दर्जा याबाबत कसलीही तडजोड न करता बांधकाम करणेची सर्व जबाबदारी विकसकाची राहील.

ब. अग्नीशमन (Fire NOC), पर्यावरण (EC) आणि इतर नाहरकत प्रमाणपत्राबाबत.

प्रस्तुत प्रकरणी विकसकांनी PMC चे अनिश्चित विभागाकडील Provisional Fire NOC जा.क्र. Fb /४९६४ दि.२६/१२/२०१८ नकाशांसह सादर केलेली आहे. सदर योजना क्षेत्रातील पुनर्वसन घटक इमारतीसाठी ३०.०० मी व विक्री घटकासाठी ३८.५५ मी साठी नाहरकत पत्र प्राप्त आहे. त्यातील अटी शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहील.

क. भविष्यात पात्र ठरणाच्या तसेच अपात्र झोपडीधारकांचे सशुल्क पुनर्वसनासाठी आवश्यक त्या गाळ्यांविषयी सदर योजनेच्या संरचनेत / स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये तरतूद करणे विकसक /वास्तुविशारद यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहील.



प्रियामुखां
प्र.सहायक संचालक नगररचना
झो.पु.प्रा. पुणे.


जा.क्र. झोपुप्रा/तां.१/मास्टर क्र.२०४/ ९२२ /२०२९
दिनांक- १०/०९/२०२९

प्रत:-

१) विकसक मे. .ए.आय.ए कन्स्ट्रक्शन्स
सि.स.नं.४४२ नाना पेठ, पुणे

२) वास्तुविशारद प्राईड डिझायनर्स,
५ वा मजला, ऑफिस नं. ५२०,
अरोरा टॉवर्स, ईस्ट विंग, एम.जी. रोड,
कॅप, पुणे-४१.

३) सहायक निबंधक, झोपुप्रा, पुणे.

 संगणक अधिकारी यांना संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यासाठी अग्रेषित